

HINDUSTAN COMPOSITES LTD.

Peninsula Business Park, Tower A, 8th Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013. Tel.:(91) (22) 6688 0100

Email: hcl@hindcompo.com Website: www.hindcompo.com

CIN No. L29120MH1964PLC012955

13th July, 2024

To
The Manager
Department of Corporate Services **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 **Scrip Code: 509635**

The Manager – Listing
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, 'G' Block,
Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai – 400 051
SYMBOL: HINDCOMPOS

Dear Sir/Madam,

<u>Sub: Newspaper Advertisement - Notice to equity shareholders of the Company pursuant to IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016.</u>

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith copies of newspaper clippings of the Notice to equity shareholders of the Company issued under Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, for transfer of unclaimed equity shares to the demat account of IEPF Authority, published in "The Financial Express" (in English) and "Mumbai Lakshadweep" (in Marathi), on Saturday, 13th July, 2023.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Hindustan Composites Limited

Arvind Purohit Company Secretary & Compliance Officer Membership No.: A33624

Encl: As Above

FINANCIAL EXPRESS



AMJ LAND HOLDINGS LIMITED

CIN: L21012MH1964PLC013058 Registered Office: Thergaon, Pune - 411033. Tel.: 020-30613333 Fax: 020-40773388 Website: www.amjland.com, E-mail: admin@amjland.com

NOTICE

IFOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)]

Notice is hereby given that pursuant to applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules"). The Rules, inter alia, contain the provision for transfer of all such share(s) in respect of which dividend(s) has not been paid or claimed by the Shareholders for Seven consecutive years or more are required to be transferred by the Company in favour of the Investor Education and Protection Fund (IEPF).

Pursuant to the said rules, the Company has already sent an individual communication letters to those the Shareholders who had not claimed the dividends for Seven consecutive years starting from the financial year 2016-17 and whose shares were liable to be transferred to IEPF, are requested to claim the same and the details of Shareholders whose shares were liable to be transferred to IEPF authority have been uploaded on the website of the Company at www.amjland.com.

The Shareholders are requested to note that in case the Company/Registrar and Transfer Agent does not receive any communication from the concerned Shareholders by 17" August, 2024, the Company shall, with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the shares, including all benefits accruing on such shares to IEPF as per timelines and procedure prescribed in the Rules, without giving any further notice to the Shareholders and no liability shall lie against the Company in respect of equity shares so transferred.

Henceforth onwards, if any Dividend declared by the Company on such shares shall be credited to IEPF authority. No claim shall lie against the company in respect of such Dividend on the shares Transferred to IEPF. The Shareholders may claim the amount of dividend and shares transferred to IEPF authority, by making an application to IEPF authority in e-form-IEPF-5 as per the rules. The said form is available on the website of the IEPF authority viz., www.iepf.gov.in.

In case of any queries or any clarification/assistance in this regard, the concerned Shareholders are requested to contact to the Company/ KFin Technologies Limited :

The Secretarial Department AMJ LAND HOLDINGS LIMITED Regd. Off.: Thergaon, Pune 411 033.

Tel.: 020-30613333 Email: admin@amjland.com / secretarial@pudumiee.com

Registrar and Transfer Agent: KFin Technologies Limited Unit: AMJ Land Holdings Limited Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District. Nanakramguda, Hyderabad - 500 032 Toll Free No.: 1800-3094-001 Email: einward.ris@kfintech.com

For AMJ LAND HOLDINGS LIMITED

Shrihari Waychal

Place: Pune Date: 12" July, 2024

Divis

Company Secretary & Nodal Officer



Read: Office: Divi Towers, 1-72/23(P)/DIVIS/303, Cyber Hills, Gachibowli. Hyderabad - 500032, Telangana, India Ph: 040-66966300, Fax: 040-66966460, E-mail: mail@divislabs.com, Website: www.divislabs.com

NOTICE TO THE SHAREHOLDERS REGARDING 34TH ANNUAL GENERAL MEETING, RECORD DATE FOR DIVIDEND AND OTHER INFORMATION

NOTICE is hereby given that:

- The 34th Annual General Meeting (AGM) of the Members of Divi's Laboratories Limited (the Company) will be held on Monday, August 12, 2024, at 10.00 A.M. IST through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM.
- The Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange. Board of India (SEBI) vide its Circulars has permitted holding of Annual General Meeting through VC/OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In accordance with the Circulars and provisions of the Companies Act, 2013 (the Act), the 34th AGM of the Company will be held through VC/OAVM.
- 3. In compliance with the MCA circulars and SEBI circulars, the Notice of the AGM along with Annual Report 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose email ids are registered with the Registrar & Transfer Agent (RTA) of the Company or Depositories, unless any Member has requested for a physical copy of the same. The Notice of the AGM and Annual Report will also be made available on the website of the Company at www.divislabs.com, website of Kfin Technologies Limited (Kfin), the RTA of the Company, at https://evoting.kfintech.com and websites of the Stock Exchanges i.e., at www.nseindia.com and ww
- The Members can attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining the AGM and manner of participation in the remote e-voting or e-voting during the AGM are provided in the Notice of the AGM. Relevant information for voting remotely for shareholders holding shares in demat mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses, including detailed procedure is provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company at www.divislabs.com.

Members holding shares in demat form are requested to update their email with their respective depository participant(s) (DP) and Members holding shares in physical form are requested to update the same by submitting Form ISR-1 as detailed below.

5. The Board of Directors at its meeting held on May 25, 2024, has recommended a dividend of ₹ 30/- per equity share of ₹2/- each (i.e., 1,500%) for the financial year 2023-24, subject to the approval of the Members at the 34th AGM.

The record date fixed is August 02, 2024, for determining the names of the members eligible for dividend on equity shares, if approved. If the dividend, as recommended by the Board of Directors, is approved at the AGM, payment of such dividend subject to deduction of tax at source will be made on and from Monday, August 19, 2024.

Payment of dividend shall be made through electronic mode to the Members who have updated their bank account details. Members whose shareholding is in electronic mode are requested to notify any change in address or bank account details to their respective DP.

KYC updation mandatory for receiving dividend by Members holding physical shares

Member may please note that as per SEBI Master Circular, members holding securities in physical form must update their KYC including PAN, contact details, choice of nomination, bank account details and specimen signature, if not updated earlier. Failure to meet the KYC requirement (excluding choice of nomination) will result in inability to receive dividends from April 01, 2024. Upon complying with the above requirements, dividend payment shall be made electronically.

Thus, Members holding securities in physical form are requested to notify/update PAN, contact details, choice of nomination, bank account details and specimen signature with Kfin by submitting Form ISR-1 (KYC update), Form ISR-2 (confirmation of signature by banker), Form SH-13 (Nomination form), as applicable, by sending physical copies to the RTA of the Company, KFin Technologies Limited, Unit: Divi's Laboratories Limited, Selenium Tower B, Plot No. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad - 500032, Telangana, India. The forms referred above are available at the Company's website https://www.divislabs.com/ investor-relations/shareholders-contact/#downloads.

6. Dividend income is taxable in the hands of the shareholders and the Company is required to deduct tax at source at the prescribed rates as per the Income Tax Act, 1961 from dividend paid to shareholders. On June 19, 2024, the Company has sent an email in this regard to all the shareholders, whose email ids are registered with the RTA of the Company or Depositories. A copy of the communication is also made available on the website of the Company at https://www.divislabs.com/investor-relations/statutory-communication/ for the information of shareholders. The shareholders are requested to submit applicable declarations/documents on or before August 02. 2024.

Hyderabad

July 12, 2024

For Divi's Laboratories Limited

M. Satish Choudhury Company Secretary & Compliance Officer



ALBERT DAVID LIMITED

(CIN: L51109WB1938PLC009490)

Registered Office: 'D' Block, 3rd Floor, Gillander House, N. S. Road, Kolkata-700001, West Bengal (India) Tel: +91-33-2262-8436, Fax: +91-33-2262-8439 Visit us: www.albertdavidindia.com; Email: albertdavid@adlindia.in

NOTICE OF 85th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 85th Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Friday, the 9th Day of August, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC"), to transact the business as set forth in the Notice calling the AGM.

The Notice of AGM and Annual Report for the financial year 2023-24 have been sent only in electronic mode on 12th July, 2024, to members whose e-mail ids are registered with the Company or the Depository

The Notice convening the AGM along with the Annual Report of the Company for the FY 2023-24 is available on the website of the Company and can be downloaded from www.albertdavidindia.com/ annualreport.php. The same is also available on the websites of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM shall be available for inspection electronically up to the date of AGM.

Instructions for Remote e- voting and e-Voting during AGM

The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through evoting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the AGM as well as in the email sent. to the Members.

The remote e-voting period will commence at 9.00 a.m on Tuesday, 6th August, 2024 and will end at 5.00 p.m. on Thursday, 8th August, 2024. The remote e-voting module shall be disabled thereafter.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as of Friday, 2nd August, 2024 (cut-off date) only shall be entitled to cast their vote through remote e-voting at the NSDL E-Voting Platform or participation and voting at the AGM.

All the members are hereby informed that the Ordinary and Special business, as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means only.

Members, who have acquired shares of the company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain t he login ID and password in the manner provided in the Notice of AGM or by sending a request at mdpldc@yahoo.com or adlcorp.secretary@adlindia.in

Members participating in the AGM who have not cast their votes by remote e-voting shall be eligible to cast their votes during the AGM. Members who have voted by remote e-voting shall be eligible to participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

In case shareholders have any queries regarding login/ e-voting, they may send an email to at evoting@nsdl.co.in or call at 022 - 4886 7000 and 022-2499 7000. Alternatively, members may also write to the Company Secretary at the email ID adlcorp.secretary@adlindia.in or Tel. 033 2262 8436.

For Albert David Limited

Date: 13.07.2024 Indrajit Dhar Place: Kolkata Compliance Officer

1 Name of the Target Company Swojas Energy Foods Limited

DIGJAM LIMITED

4LBERT

DIVID

CIN: L17123GJ2015PLC083569

Registered Office: Aerodrome Road, Jamnagar - 361 006

E-mail: cosec@digjam.co.in; Telephone: +91 (0288) 2712972-73 Website: www.digjam.co.in

POSTAL BALLOT NOTICE [Pursuant to Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 & Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014)

of Digjam Limited ("the Company") by means of Postal Ballot, only by way of remote e-voting process ("e-voting"), pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules" and other applicable provisions of the Act and the Rules, General Circular Nos. 14/2020 dates April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 and read with other relevant circulars including General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 and General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated 5th May 2022, 11/2022 dated 28th December 2022 and 09/2023 dated 25th September 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure) Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard-2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force and as amended from time to time), the Company has on Friday, July 12, 2024, sent to the Members, who have registered their E-mail IDs with in the beneficial ownership data/records of National Securities Depository Limited and Central Depository Services (India) .imited ("Depositories") and the record of the MCS Share Transfer Agent Limited, Registrar and Share Transfer Agent, the notice of postal ballot dated July 11, 2024, together with an explanatory statement pursuant to section 102 of the Act.

Notice is hereby given that the resolution set out below is proposed to be passed by the members

The Board has, pursuant to Rule 22(5) of the Rules, appointed M/s Viral Sanghavi & Associates Practicing Company Secretaries: (Membership No. FCS 10331, COP No. 9035) as the Scrutinizer for conducting the voting process through Postal Ballot / E-Voting in accordance with the law and

The Scrutinizer will submit his Report, in writing, upon completion of scrutiny of E-Voting data provided by NSDL, in a fair and transparent manner. The result on the resolutions proposed to bepassed through Postal Ballot/E-Voting shall be announced within 2 working days from the closure of e-voting and will be displayed on the notice board at the Registered Office of the Company for a period of 3 (Three) days and shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited ("Stock Exchanges") where the equity shares of the Company are listed. The results of the Postal Ballot/E-Voting will also be displayed on the Company's website at www.digjam.co.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com

The last date of the E-Voting shall be the date on which the Resolution shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority.

Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has availed the services of MCS Share Transfer Agent Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company for facilitating e-voting to enable the shareholders to cast their vote electronically. The detailed procedure for e-voting is enumerated in the notes to the postal ballot

- Appointment of Mr. Parashiva Murthy B S (DIN No : 00011584) as a Director of the Company To approve Material Related Party Transaction(s) with Krihaan Texchem Private Limited entered into during FY 2024-2025.
- The facility to exercise vote through remote e-voting will be available during the following period: Commencement of e-voting: From 09.00 a.m. on Saturday, July 13, 2024 Conclusion of e-voting: At 5:00 p.m. on Sunday, August 11, 2024 Cut Off date: Friday, July 5, 2024

In line with the MCA Circulars, the Postal Ballot Notice is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depositories. The communication of the assent or dissent of the Members would take place through the e-voting

A person who is not a member as on the 'cut-off date' i.e. Friday, July 5, 2024 should treat the Notice of postal ballot for information purpose only. The copy of the postal ballot notice is available on Company's website at www.digiam.co.in. Members who do not receive the postal ballot notice

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Company at cosec@digjam.co.in or with the Registrar and Transfer Agent of the Company, i.e., MCS Share Transfer Agent Limited ("Registrar" or "RTA") at mcssta@rediffmail.com along with the copy of the signed request letter in Form ISR-1 mentioning the name and address of the Member self-attested copy of PAN card and self-attested copy of Driving License, Election Identity Card Passport (as the case may be). Members holding shares in dematerialised mode are requested to register / update their email addresses with the relevant Depositories Participants. In case of any queries / difficulties in registering the e-mail addresses, Members may write to

Place: Mumbai Date: July 12, 2024

cosec@digjam.co.in

Registered Office: Aerodrome Road, Jamnagar - 361 006 (Gujarat) CIN: L17123GJ2015PLC083569

For DIGJAM Limited Sonali Sanjay Chheda Company Secretary ACS - 69571

By the Order of the Board of Directors

DIGJAM

equity shares of Rs. 10/- each of the Company, has reportedly lost their Share Certificates and application has been made to the Company by their legal heir to issue duplicate share certificates Name of the Shareholder Father/ Husband's Name No. of Shares held Folio No. Lakshmichand Narshi & Late Shri Narshi Chheda

Sakerbai Lakshmichand Any person, who has a claim in respect of the said equity shares, should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of issue of this notice; else the

BHARAT NIDHI LIMITED

CIN No. U51396DL1942PLC000644

Regd. Office: 3/8, 2nd Floor, Asaf Ali Road, New Delhi 110002

Phone No. 011- 43562982, E-Mail ID:- bharatnidhi1@gmail.com

NOTICE is hereby given that the following Shareholder of the Company holding fully paid up

Company will proceed to issue duplicate certificates without further intimation For Bharat Nidhi Limited Place: New Delhi Company Secretary Date: July12, 2024

HINDUSTAN **OMPOSITES** LIMITED CIN: L29120MH1964PLC012955

Registered Office: Peninsula Business Park. "A" Tower, 8" Floor, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400 013, Maharashtra Tel.: (022) 6688 0100, Fax: (022) 6688 0105, E-mail: investor@hindcompo.com, Website: www.hindcompo.com

NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY (FOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE

INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY) Notice to the members of the Company is hereby given that pursuant to the provisions of Sections 124(5) & (6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ('IEPF Rules'), all the shares in respect of which dividend declared by the Company which has remained unclaimed / unpaid for a period of seven consecutive years or more from the date of transfer to the Unpaid Dividend Account will be transferred by the Company in DEMAT account of the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority.

Pursuant to the said IEPF Rules, the necessary intimation has been sent to the concerned shareholders individually also, who have not claimed / encashed dividend for the financial year 2016-17 and all subsequent years declared by the Company and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority. The Company has uploaded the complete details of such shareholders and the shares that are due for transfer to DEMAT Account of the IEPF Authority on its website http://www.hindcompo.com. Shareholders are requested to refer the web-link https://www.hindcompo.com/investor-relations/iepf.htm to verify the details of unclaimed / uncashed dividend and the shares that are liable to be transferred to the IEPF Authority.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Authority, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to the IEPF Authority as per the IEPF Rules and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificates into DEMAT form and transfer in DEMAT Account of the IEPF Authority. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders shall stand cancelled automatically and be deemed non-negotiable. The concerned shareholders holding shares in the dematerialized form may note that the Company shall inform the depositories by way of corporate action for transfer of such shares in favour of the DEMAT account of the IEPF Authority.

the shares transferred to the IEPF Authority including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5 to the Nodal Officer of the Company at its Registered Office or to Link Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company for verification of their claim after following the procedure as prescribed under the IEPF Rules. The shareholders can claim their unclaimed dividend by writing to the Registrar and Transfer Agent (RTA) of the Company-Link Intime India Private Limited:

The shareholders may note that both the unclaimed / uncashed dividend and

(a) In case shares are held in physical form: by providing Investor Service Request Form ISR - 1, Form ISR - 2, Form No. SH-13 (Nomination Form) or Form ISR-3 (opt out of Nomination) duly filled as per the instructions stated therein along with the supporting documents including original cancelled cheque stating the name of Account holder. The Investor Request Forms are available for download at our RTA's website: https://lliplweb.linkintime.co.in/KYCdownloads.html (b) In case shares are held in electronic form: by providing a copy of the client

master list and the payment will be made to the Bank Account of the shareholder registered against his/ her demat account. Pursuant to relevant SEBI Circulars, outstanding payments of dividends for

shares held in physical form will be credited directly to the bank account of the shareholder w.e.f. 1"April, 2024, only if the folio is KYC Compliant. Hence you are requested to update all details viz. full address with pin code, mobile no.. email id, bank details, valid PAN linked to Aadhar of all holders in the folio and In case, the Company does not receive any valid claim from the concerned

to comply with the requirements of the said IEPF Rules, proceed to transfer the liable dividend amount and Equity shares into the DEMAT Account of the IEPF authority as per the procedure stipulated in the IEPF Rules. Please also note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed / uncashed dividend amount and equity shares so transferred to the IEPF In case you need any further information / clarification please write to or

shareholders on or before 18th October, 2024, the Company shall with a view

contact our Registrar and Transfer Agent viz. Link Intime India Private Limited, Unit-Hindustan Composite Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400083, Tel. No.: (022) 49186270, e-mail mt.helpdesk@linkintime.co.in.

For Hindustan Composites Limited

Place: Mumbai Date : 12" July, 2024

Arvind Purohit Company Secretary & Compliance Officer Membership No.: ACS 33624

///Sterlite Power

Sterlite Power Transmission Limited

Registered Office: 4th Floor, Godrei Millennium, 9 Koregaon Road, Pune, Maharashtra - 411001, India CIN: U74120PN2015PLC156643 | Phone: +91-124-4562 000 | Fax: 0124- 4562075 Email: secretarial.grid@sterlite.com | www.sterlitepower.com

NOTICE TO MEMBERS/SHAREHOLDERS NOTICE is hereby given that pursuant to and in compliance with the provisions of Section 108, 110 and other

applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules"), and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs (the "MCA") for holding the general meetings / conducting postal ballot through evoting vide General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020; 17/2020 dated April 13, 2020; 22/2020 dated June 2020; 33/2020 dated September 28, 2020; 39/2020 dated December 31, 2020; 10/2021 dated June 23, 2021; 20/2021 dated December 08, 2021; 03/2022 dated May 05, 2022; 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 (the "MCA Circulars"), Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable Laws and Regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereto for the time being in force, a postal ballot notice dated Friday, July 12, 2024 ("the Postal Ballot Notice") seeking Members'/Shareholders' consent on the business set out in the Postal Ballot Notice has been dispatched, by e-mail only, to the Members/Shareholders whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners (collectively the "Members/Shareholders") as received from the National Securities Depositories Limited and/or Central Depositories Services (India) Limited ("the Depositories") as on Friday, July 05, 2024, ("the cut-off date"). The Company has completed the dispatch of notices on Friday, July 12, 2024. A copy of the Postal ballot Notice is also available on the website of the Company; (https://www.sterlitepower.com/downloads) and the website of Link Intime India Private Limited ("Link Intime"): https://instavote.linkintime.co.in

Please note that in compliance with the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice along with the explanatory statement, in electronic form only, to the Members/Shareholders as on the cut-off date, who have registered their e-mail address with the Company or the Depository Participant. Physical copies of the Postal Ballot Notice and pre-paid business reply envelopes are not being sent to the Members/Shareholders for this Postal Ballot.

In compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions of the Act and MCA Circulars,

the Company has provided only the remote e-voting facility to its Members/Shareholders, to enable them to cast their

votes electronically instead of submitting the postal ballot form. The Members/Shareholders can vote only through the remote e-voting process. The Company has engaged the services of Link Intime, for providing e-voting facility to all its Members/Shareholders. Further, the Company has appointed Ms. Mehak Gupta, proprietor of Mehak Gupta & Associates, Practicing Company

Secretaries, as the scrutinizer to this postal ballot process ("the Scrutinizer"). To enable participation in the remote e-voting process by those Members/Shareholders, who have not registered their e-mail address with the Company or the Depository Participant, the Company has made appropriate arrangements with Link Intime India Private Limited for registration of e-mail addresses, in terms of the MCA Circulars. The process

for registration of e-mail addresses is as under:

Date: 12.07.2024

Place: Gurugram

- a. Members/Shareholders who have not registered their email address and in consequence, the Postal Ballot Notice and e-voting instructions cannot be serviced, may temporarily get their email address and mobile number provided with Link Intime, by accessing the link: https://instavote.linkintime.co.in. Members/Shareholders are requested to follow the process as guided to capture the email address and mobile number for sending the soft copy of the notice and e-voting instructions along with the User ID and Password. In case of any queries, member may write to enotices@linkintime.co.in.
- Alternatively, Member/Shareholder may send an email request at the email ID enotices@linkintime.co.in and secretarial.grid@sterlite.com along with scanned copy of the signed request letter providing the email address. mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic folio and copy of share certificate in case of physical folio for sending the notice of postal ballot and the e-voting instructions.

Detailed instructions and information relating to e-voting process is set out in the Postal Ballot Notice dispatched to the Members/Shareholders. Facility to exercise e-voting by means of postal ballot, will be available during the following period:

Commencement of e-voting: Sunday, July 14, 2024, 09:00 Hours IST End of e-voting: Monday, August 12, 2024, 17:00 Hours IST

Members/Shareholders are requested to cast their vote through the e-voting process not later than Monday, August 12, 2024, 17:00 Hours IST to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received from the Members/Shareholders. Voting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered in the name of Members/Shareholders as on the cut-off date.

The results of the voting by postal ballot (along with Scrutinizer's Report) through the e-voting process will be announced

by the Chairman, or such other person duly authorized by the Chairman on or before Monday, August 19, 2024, and by displaying on the website of the Company (https://www.sterlitepower.com/downloads), and Link Intime India Private Limited: https://instavote.linkintime.co.in and at the Registered Office and the Corporate office of the Company. For any grievances or query, Members/Shareholders may write to the Company Secretary at

secretarial.grid@sterlite.com or contact the Link Intime India Private Limited at toll free No. +91-022 - 4918 6000 and enotices@linkintime.co.in.

Ashok Ganesan Company Secretary

By Order of the Board of Directors of the Company

financialexp.epapr.in

POST OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF SWOJAS ENERGY FOODS LIMITED

Corporate Identification Number: L15201MH1993PLC358584 Registered Office: 6L, 10th Floor, 3 Navjeevan Society, Dr Dadasaheb Bhadkamkar Marg, Mumbai Central, Mumbai - 400 008, Maharashtra

Tel. No.: +91 22 4013 9929; Fax: NA Email: swojasenergyfoodsltd@gmail.com; Website: www.sefl.com

Open Offer for acquisition of up to 77,40,663 fully paid-up existing shares of face value of Rs. 10/- each ("Equity Shares"), representing 25.00% (Twenty Five percent) of the existing Equity Share capital of Swojas Energy Foods Limited (The "Target Company") in accordance with the extant Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ("Takeover Regulations") ("Open Offer").

This Post Offer Advertisement is being issued by Corpwis Advisors Private Limited on behalf of Parthrajsinh Harshadsinh Rana ("Acquirer 1") and Jyoti Gupta a.k.a Jyoti Khandelwal ("Acquirer 2") (hereinafter collectively referred to as "Acquirers") in connection with the offer made by the Acquirers in compliance with Regulation 18 (12) of the Takeover Regulations. The Detailed Public Statement with respect to the aforementioned offer was made on Friday, March 2024, in the Financial Express, Jansatta and Mumbai Lakshadeep Newspapers.

2	Name of the Acquirer(s) and PAC	Parthrajsinh Harshadsinh Rana ("Acquirer 1") and Jyoti Gupta a.k.a Jyoti Khandelwal ("Acquirer 2") (hereinafter collectively referred to "Acquirers")
3	Name of the Manager to the Offer	Corpwis Advisors Private Limited
4	Name of the Registrar to the Offer	Purva Sharegistry India Private Limited
5	Offer Details	Purva Sharegistry India Private Limited
	a. Date of Opening of the Offer b. Date of Closure of the Offer	Thursday, June 13, 2024 Thursday, June 27, 2024
6	Date of Payment of Consideration	Thursday, July 11, 2024
7	Details of Acquisition	
CI	1	D

SI. No.	Particulars		I in the Offe ument	r A	ctual	
7.1	Offer Price	₹4.00		74.00		
7.2	Aggregate number of sharestendered	77,40,663(1)		1,650		
7.3	Aggregate number of shares accepted	77,40,663(1)		1,650		
7.4	Size of Offer (Number of shares multiplied by offer price per share)	3,09,62,652		6,600.00		
7.5	Shareholding of the Acquirer before Agreements/Public Announcement (No & %)	Nil (Nil)		1110000	2,32,23,637 (75.01%)	
7.6	Shares Acquired by way of Agreements					
	Number	2,32,21,987		2,32,21,987		
	% of Fully Diluted Equity Share Capital	75.00%		75.00%		
7,7	Shares Acquired by way of Open Offer				NAME OF TAXABLE PARTY.	
	Number	77,40,663(1)		1,650		
	% of Fully Diluted Equity Share Capital	25.00%		0.01%		
7.8	Shares Acquired after Detailed PublicAnnouncement					
	Number of shares acquired	Nil		Nil		
	Price of the shares acquired	Nil		Nil		
	% of the shares acquired	Nil		Nil		
7,9	Post offer shareholding of Acquirer			9		
	Number	3,09,62,650		2,32,23,637		
	% of Fully Diluted Equity Share Capital	100.00%		75.01%		
7.10	Pre & Post offer shareholding of the Public	Pre-Offer	Post-Offer	Pre-Offer	Post-Offer	
X-1707	Number % of Fully Diluted Equity Share Capital	77,40,663 25.00%	Nil Nil	77,40,663 25.00%	77,39,013 24.99%	

Note: (1) Assuming full acceptance under the Open Offer

The Acquirers severally and jointly accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and

also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011. A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited and the registered office of the

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers

CORPWIS Corpwis Advisors Private Limited

G-07, Ground Floor, The Summit Business Park, Andheri Kurla Road Behind Guru Nanak Petrol Pump, Andheri East, Chakala Midc

Mumbai, Maharashtra, India, 400093 Tel No.: +91 22 4972 9990; Fax No.: NA Email Id: vishalgarg@corpwis.com

Website: www.corpwis.com Investor Grievance: investors@corpwis.com SEBI Registration Number: INM000012962

Validity: till 31.01.2028

Contact Person: Vishal Kumar Garg Place: Mumbai Date : July 13, 2024



कृषि विभागात बोगस कारवाईतून पैसे उकळणारे रॅकेट

अमरावती, दि.१२ : विभागीय त्याला कषी सहसंचालक कार्यालय हे कषी विभागातील भ्रष्टाचाराचे वटवृक्ष बनले असून येथील भ्रष्ट कारभाराची पाळेमुळे खोलवर रूजली आहेत. नुकत्याच लाचलुचपत विभागाच्या कारवाईने हे भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आले असून झालेल्या कारवाईत एक लिपिक अडकला असला तरी यात असल्याचे बोलल्या जात आहे.

कृषीविभागाचा पाच जिल्ह्याचा कारभार पाहणाऱ्या विभागीय कृषि सहसंचालक कार्यालय निव्वळ पैसा गोळा करण्याचा अड्डा बनला असून विविध गैरमार्गातून या कार्यालयात महिन्याला करोडोंची उलाढाल होते.

प्रतिनियुक्तीवर दाखवून विशेष टेबलवर बसविण्यात आले आहे. कार्यालयात एकप्रकारे पैसा गोळा करण्यासाठी रॅकेट तयार करून कृषीविभागतीलच सर्वसाम ान्य कर्मचाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे उकडण्यात येते. गेल्या दीड दोन वर्षांपासून हा नवा ट्रेंड जेडीए कार्यलयत पहावयास अनेक बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग मिळत आहे. अशाच एका करवाईतून सुटका मिळविण्यासाठी झालेल्या व्यवहारातून जेडीए कार्यालयाचा एक लिपिक ट्रॅपमध्ये अडकला. ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई थांबणार होती त्या अधिकाऱ्यांकडूनच या पैश्यांची देवाण घेवाण होणार होती हे सांगण्याची गरज नाही. त्यामूळे त्यासाठी या कार्यालयातील बड्या या कटात या कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील बडे अधिकारी सहभागी असून या लोकांना त्यांची पात्रता नसतानाही अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे खालच्या रात्रभर हे अधिकारी एकत्र बसून मिळेल

लावून बळीचा बकरा बनविले असल्याची चर्चा कृषीविभागात सुरू आहे. या कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्याच्या केबिन यासाठी राखीव असून या केबिनमध्ये बदल्यापासून, कर्मचाऱ्यावरील कारवायांपर्यंतचे सर्व व्यवहार पार पाडले जातात. एका लिपीकला कारवाई रोखण्याचे कोणतेही अधिकार नसतांना एका लाखाची लाच मागणे अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्यच नाही. त्यामळे एका सर्वसाम ान्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करतांना त्याला लाच घेण्यास बाध्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अशा काही अधिकाऱ्यांनी आपली नावे समोर येऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न चालविले असल्याचे विश्वसनीय वृत्त असून

कर्मचाऱ्याला रक्कम स्वीकारायला त्या ठिकाणावरून सेटिंग लावण्याच्या प्रयत्नात होते. या कार्यालयातील प्रशासन अधिकारी हे पद जणू शासकीय वेतन घेऊन अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी निर्माण केले की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत

> एजंट सुटीवर असल्यानेच लागला फार्सविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात पैसे गोळा करण्यासाठी एका एजंटची नियुक्ती केली आहे. तो या कामात पारंगत असल्याने पात्र नसतांनाही त्याला मलाई लाटण्याचा टेबल देण्यात आला आहे. ट्रॅप पडला दिवशी नेमका तो सुटीवर असल्याने हे काम दूसऱ्याकडे देण्यात आले अन लाच स्वीकारण्याचा फास गळ्याशी लागला.

> > Sr. No. BOOK ID

65602

70665

83946

89254

89254

89254

89254

89254

65679

65684

71942

65603

65606

88292

89251

89251

89251

89252

89252

89252

221417

221418

221419

872681

84779

88295

63407

65579

67640

77499

184333

221415

423939

502895

603599

609191

653749

739168

877669

945483

1047353

984780

994098

1088231

1071833

1145065

1151684

1152393

1114724

1164874

1179347

860173

1168167

1136062

द्रर.:0२२-२२०४२२६१/०९९८७६५१२७१

12 13

14

15 16

17

29

37

38

40

41

43

44

46

47

48

49

52

55

56

60

पोलीस तक्रार केली आहे

कंपनी जबाबदार असणार नाही.

DOCUMENTS.

DOCUMENTS.

जाहीर सूचना

A114101

A114196

A114508

E125102

E125104

E125109

E125116

A111579

A114349

A122851

E125010

E125045

E125049

E125054

E125061

E125069

A134302

A134326

124893

A-698990

E125021

A2594

A698530

A112302

A698980

E125177

A124829

-0011

3123

4121

7071

9121

8198

24915

4835

1139

4376

2345

2374

6992

4409

7031

5059

B12398

7082

7009

7658

7072

4879

7044

A114105

A114200

A114508

E125102

E125104

E125125

A111580

A111605

A114349

A122854

A122866

E125010

E125036

E125046

E125051

E125054

E125062

E12507:

A13430

A134325

A134350

A134400

124893

A-698990

E125021

A2595

A698530

A112302

A698980

E125177

A134250

A124829

-0011

3123

4121

9121

8199

24915

4835

4376

2345

6992

4409

7031

5059

B12398

7082

7009

7658

4890

COVERNOTE NO.

CN-A2465

CN-A2468

CN-A2481

CN-E500!

CN-E5005

CN-E5005

CN-E5005

CN-A2364

CN-A2365

CN-A2474-

CN-A4915

CN-A4915

CN-E5001

CN-E5002

CN-E5002

CN-F5003

CN-E5003

CN-A-5373

CN-A-5374

CN-A-2896

CN-A15060-

CN-A104

CN-A15042

CN-A2393

CN-A15060-

CN-E5008

CN-A2894-

VCNDO3200

VCND03090

VCNDO3250

CN-

CN-A-28971

CN-194

CN-B-5761

CN-B-4941

CN_B_4951

CN-B-0280

CN-B-5771

CN-B-1530370

120000-496-

CN-B-281

CN-B-7071

CN-A.289612

CN-B-0282

जर कोणास ते सापडल्यास कृपया पुढील पत्त्यावर आणुन द्यावे:

ग्राबाबत दिनांक ११.०७.२०२४ रोजीचे तक्रार क्र.५६१५४/२०२४ व ५६१६०/२०२४ नुसार

उपरोक्त नमुद कव्हरनोटस्च्या गैर वापरामुळे होणारे कोणतेही नुकसान किवा दायित्वाकरिता

दी ओरिएन्टल इन्श्र्रन्स कंपनी लि., विभागीय कार्यालय क्र.३ (आता व्यवसाय कार्यालय

क्र.३), ओरिएन्टल हाऊस, ४था मजला, ७, जे. टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०.

कंपनीचे खालील मोटार/अग्नी/किरकोळ कव्हरनोट हरवले आहेत

अतिवृष्टीमुळे अनुपस्थित उमेदवारांकरिता १३ जुलैला मराठी, इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी

आयोगातर्फे ८ जुलै २०२४ रोजी आयोजित म राठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांकरिता मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी आता १३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

८ जुलै, २०२४ रोजी मुंबई परिसरात अतिवृष्टी झाल्याने वाहतूकीच्या साधनांवर परिणाम झाला होता. परिणामी या दिवशी चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहता यावे याकरिता चारही सत्रांची कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशिराने सुरु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला होता. तरीही अतिवृष्टीमुळे अनेक उमेदवारांना चाचणीसाठी

मुंबई, दि.१२ : महाराष्ट्र लोकसेवा उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे ८ जुलै, २०२४ रोजी मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अनुपस्थित असलेल्या उमेदवारांना संधी देण्याच्या दृष्टीने टंकलेखन कौशल्य चाचणी पुन्हा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला

> या मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी १३ जुलै, २०२४ रोजी तिसऱ्या व चौथ्या सत्रात आयोजित करण्यात येणार आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीच्या ठिकाणाचा तपशील व उमेदवारांना विहीत करण्यात आलेली वेळ इत्यादी तपशील प्रवेशप्रम ाणपत्राद्वारे अवगत करण्यात येणार अस्न, सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केले आहे.

HINDUSTAN OMPOSITES

सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५ नोंदणीकृत कार्यालयः पेनिन्सुला बिझनेस पार्क, ए टॉक ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ **दर**.:0२२-६६८८०१००, **फॅक्स**:0२२-६६८८०१०५,

ई−मेल:investor@hindcompo.com, वेबसाईट:www.hindcompo.com कंपनीच्या समभागधारकांना सूचना

(गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरणाकडे कंपनीचे समभागाचे हस्तांतरण) पेथे सचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(५) व (६) सहवाचीत गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा अधिनियम, २०१६ (आयईपीएफ नियम) नुसार कोणत्याही भागधारकाद्वारे मागील ७ नियमित वर्षे किंवा ऱ्यापेक्षा काळाकरिता कोणतेही लाभांशावर दावा केलेला नसल्यास/देण्यात आलेले नसलेले सर्व शेअसं

हे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी खाते (आयईपीएफ) यात हस्तांरीत केले जाईल आयईपीएफ नियमानुसार वित्तीय वर्ष २०१६–१७ आणि पुढील सर्व वर्षांकरीता कंपनीद्वारे घोषीतप्रमाप् ज्या संबंधीत भागधारकानी दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश बाबत आयईपीएफ खातेमध्ये शेअर्स हस्तांतरीत करण्यात येणार आहे त्या सर्वांना वैयक्तिक सूचना मार्फत कंपनीने कळविले आहे कंपनीने अशा भागधारकांचे संपर्ण तपशील ज्यांचे शेअर्स आयर्डपीएफ प्राधिकऱ्यापढे हस्तांतरणाकरीत देय आहेत असे सर्व http://www.hindcompo.com वेबसाईटवर अपलोड केले आहे भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी दावा न केलेले/देण्यात न आलेले लाभांश व आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत होण्यास पात्र शेअर्सचे तपशिल http://hindcompo.com/investor-rela ions/iepf.htm पडताळून घ्यावे

ज्या भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ खातेमध्ये हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविव स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार आयईपीएफ <u>ख</u>ात्यात शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मूळ भागप्रमाणपत्राऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर कंपनीद्वारे डिपॉझिटरीकडे कळविले जाईल आणि द्य्यम भागप्रमाणपत्र **डिमॅट** स्वरूपात रूपांतरीत करण्याची सहकार कारवाई केली जाईल आणि आयईपीएफ प्राधिकरण्याच्या नावे हस्तांतरीत केले जाईल. त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणप साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील

डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरण्याच्य डिमॅट खात्याच्या नावे शेअर्स हस्तांतरणासाठी सहकार कारवाई माध्यमातून डिपॉझिटरीकडे कळविले

भागधारकांनी हे लक्षात ठेवावे की. दावा न केलेला/न कॅश केलेला लाभांश आणि आयईपीएप प्राधिकरणाकडे हस्तांतरित केलेले शेअर्स यासह अशा समभागांवर जमा होणारे सर्व फायदे. जर काही असतील तर, ते अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून परत दावा करू शकतात. विहित फॉर्म आयईपीएफ–५ मध्ये ऑनलाइन आणि फॉर्म आयईपीएफ–५ मध्ये नोंदवलेल्या आवश्यक कागदपत्रांची भौतिक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील नोडल ऑफिसरला पाठवणे किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधीकडे पाठवावे. आयईपीएफ नियमांनुसार विहित केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांच्या दाव्याच्या पडताळणीसाठी कंपनीकडे पाठवे.

भागधारक कंपनी–लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटल (आरटीए) पत्र लिहून दावा न केलेल्या लाभांशाचा दावा करू शकतात:

(अ) शेअर्स वास्तविक स्वरुपात ठेवल्या गेल्यास: गुंतवणुकदार सेवा विनंती फॉर्म आयएसआर-१ फॉर्म आयएसआर–२, फॉर्म क्र.एसएच–१३ (नामांकन फॉर्म) किंवा फॉर्म आयएसआर–३ (निवड रद्द करा) प्रदान करून नामनिर्देशन) खातेदाराच्या नावापासून सुरू होणाऱ्या मूळ रद्द केलेल्या धनादेशासह सहाय्यक कागदपत्रांसह त्यात नमूद केलेल्या सूचनांनुसार रीतसर भरलेले आहे. आमच्या आरटीएच्य वेबसाइट https://liiplweb.linkintime.co.in/KYC-downloads.html वर डाउनलोड _{प्रि} क्रियासाठी गुंतवणूकदार विनंती फॉर्म उपलब्ध आहेत

(ब) शेअर्स इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवल्यास: क्लायंट मास्टर लिस्टची एक प्रत प्रदान करून आणि

याच्या/तिच्या डीमॅट खात्यावर नोंदणी केलेल्या भागधारकाच्या बँक खात्यात पेमेंट केले जाईल. संबंधित सेबीच्या परिपत्रकांनुसार, वास्तविक स्वरूपात असलेल्या समभागांसाठी लाभांशाची थकबाकी देयके थेट भागधारकाच्या बँक खात्यात जमा केली जातील. १ एप्रिल. २०२४, जर फोलिओ केवायसी अनुपालन असेल तरच. म्हणून तुम्हाला सर्व तपशील अर्थात पिन कोड, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, बँक तपशील, फोलिओमधील सर्व धारकांचे आधारशी लिंक केलेले वैध पॅन आणि नामांकनासह पूर्ण पत्ता अद्ययावत करण्याची विनंती केली जाते जर कंपनीला **१८ ऑक्टोबर, २०२४** रोजी किंवा विस्तारित प्रमाणे तारखेला संबंधीत भागधारकांकडून

क्रोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात दिलेल्या आवश्यकतेनुसार कंपनीद्वारे नियमात विहित तरतूदीनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरण केले जाईल. कृपया नोंद असावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेली लाभांश रक्कम व समभाग संदर्भात कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही

जर संबंधीत भागधारकास या प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया संपर्क कंपनी निबंधक व भाग हस्तांतरण प्रतिनिधी **मे.लिंक इन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,** युनिट – **हिंदुस्तान म्पोझिट्स लिमिटेड,** सी–१०१, २४७ पाके, एलबीएस मार्गे, विक्रोळी (प.) मुंबई–४०००८३. दुः

> हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरिता सही/

> > अरविंद पुरोहित

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

ठिकाणः मुंबई दिनांकः १२ जुलै, २०२४

I HAVE CHANGED MY NAME FROM

. AJAY VERMA TO AJAY KUMAR VERMA

TAHIRALI NISAR WARSI TO TAHIRALI

NISAR AHMED WARSI AS PER

SHILPA SHIRISH HATE TO SHILPA

PANDEY AS PER DOCUMENT

मुलींचा जन्मदर सुधारणे हेच कुटुंब कल्याणाचे कार्य - विकास मीना

छत्रपती संभाजीनगर, दि. १२ : कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या कार्यात अधिकारी कर्मचाऱ्यांनी सात्यत ठेवावे. मुलीचा जन्मदरात सुधारणा होण्यासाठी कार्य करणे गरजेचे आहे. कुटुंब कल्याण कार्यक्रमात त्यादिशेने आपले कार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कुटुंब कल्याण कार्यक्रम ात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी –कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आयोजित समारंभात

सन्मानित करण्यात आले. त्यावेळी

उभारणी तसेच दुरुस्तीसाठी

पुढील अर्थसंकल्पात तरतूद

प्रस्ताव महिला व बाल विकास

विभागामार्फत तयार करण्यात

येईल, अशी माहिती महिला

बालविकास मंत्री आदिती

तटकरे यांनी विधानसभेत

प्रश्नोत्तराच्या तासात सांगितली.

राजळे यांनी प्रश्न उपस्थित

केला होता. यावेळी सदस्य

जाधव

उपस्थित

मंत्री तटकरे म्हणाल्या की,

देण्याबाबत महिला

विभाग

याबाबत सदस्य मोनिका

करण्यासाठी

उपप्रश्न

अंगणवाड्यांसाठी

ग्रामविकास

शालेय

मान्यता

नाही.

त्याच्या

झाली

परिणामाबद्दल

असलेल्या

MAYUR

MAYUR

RAMESH

RAMESH

RAMESH

PER DOCUMENT.

परिषदेच्या खोल्या

बालविकास

शिक्षण

मिळाली

त्यामुळे राज्यातील २२ हजार

अंगणवाड्यांचा

ारतीचा प्रश्न मार्गी लागणार

आहे. सर्व अंगणवाड्या स्मार्ट

असून वित्त आयोग, जिल्हा

परिषदेचा निधी, डोंगरी विकास

सूचना

वृत्तपत्रातुन प्रसिध्द होणाऱ्या

जाहिरातीमधील समाविष्ट

सर्व बाबी तपासून पाहणे शक्य

दाव्याची

मंबई लक्षदीप' वृत्त समूहाचे

संचालक, संपादक, प्रकाशक

हे जबाबदार राहणार नाहीत.

कृपया वाचकांनी जाहिरातीत

कोणताही करार करण्यापूर्वी

आवश्यक ती चौकशी करावी.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAMESH TANSARAMJI VAVADHRA

TANSARAMJI

I HAVE CHANGED MY NAME FROM

VIDHYA RAMESH VAVADHRA / VIDYA

VAVDARA

VAVDARA

VAVDARA AS PER DOCUMENT

RAMESHKUMAR TALSAJI

RAMESH

RAMESH

RAMESH

जाहिरातदाराकडून

तर

र-वरूपामध्य<u>े</u>

VAVADHRA

VAVDARA TO

VAVDARA AS

VAVDARA

TO VIDYA

PFF

AS

मुंबई

नाही

करण्यासाठी प्रयत्न

अंगणवाड्या उभारणी, दुरुस्तीसाठी

अर्थसंकल्पात तरतुदीसाठी प्रस्ताव

तयार करणार – तटकरे

आवश्यक

मुंबई, दि.१२: अंगणवाड्या निधी,जिल्हा नियोजन

समितीच्या

308

चार

यांनी

केला.

जिल्हा

विभागाने

विभागास

असून

आहे.

सुरू

लक्षदीप'

पूर्तता

त्या

ਕ

अंगणवाडी

अंगणवाड्यांची दुरुस्ती

तसेच नवीन बांधकाम

जात

शौचालयाकरिता केंद्र

शासनाकडून निधी प्राप्त

झाला आहे. अहमदनगर

जिल्ह्यातील पाच हजार

हजार

स्वतःची इमारत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात

१५व्या वित्त आयोगाने

जिल्हा परिषद विकास

आली असल्याचे मंत्री

तटकरे यांनी सांगितले.

आराखडा मध्ये

अंगणवाडी

प्रस्तावित

BABAR

DOCUMENT.

अंगणवाड्यांपैकी

केंद्रांना

बांधकामे

करण्यात

CHANGE OF NAME

NAJIR

HAVE CHANGED MY NAME FROM

KHAN

अंगणवाड्यांमधील

निधीतून

मीना बोलत होते.

आरोग्य उपसंचालक डॉ.भूषण राम टेके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, प्रख्यात सर्जन उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्हास्तरीय अधिकारी, सर्जन, वैद्यकीय अधिकारी, ांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या आरोग्य - चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

(India) Limited

संस्थांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रम ात जिल्ह्यातील कुटुंब कल्याण सर्जन ४, उप. जिल्हा राज्यालय १, ग्रामीण रुग्णालय ३, प्रा.आ.केंद्र ३, आरोग्य डॉ.अशोक बेलखोडे आदी मान्यवर सेविका ३, आरोग्य सेवक ३, तसेच यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या पीपीआयसीयुडी व 'अंतराफ अंतर्गत हरते कुटुंब कल्याण कार्यक्रमांमध्ये उप. जिल्हा रुग्णालय.१, ग्रा.रु.३, प्रा.आ.केंद्र ३, वैद्यकीय अधिकारी ३, आरोग्य सहायिका २,आरोग्य सेविका आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहन ४,आशा १, प्रोत्साहनपर १५ असे एकूण चालक, आशा स्वयंसेविका, तसेच ७० अधिकारी, कर्मचारी व आरोग्य पीपीआयुसीडी आणि अंतरा कार्यक्रम संस्थांचा या प्रसंगी प्रमाणपत्र व गौरव

> युनिट क्र.२०१, २००ए, २०२ व २००बी, इमारत क्र.२ अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र.

> > परिशिष्ट ४ (नियम ८(१))

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

करारनामा दिनांक २३.०३.२०२२ नुसार **भारत सहकारी बँक (मुंबई) लि.** यांचे करारनामाधारव म्हणून **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** यांचे नोदणीकृत कार्यालय सोलिटेअर कोर्पोरेट पार्क, इमारत क्र.२ युनीटे क्र.२०१-२०२ए व २००-२०२बी, तळमजला, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चंकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ यांनी मूळ सावको यांच्याकडील प्रतिभृत ऋण प्राप्त केले आहेत. **ॲझरे**व **(इँडिया) लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियत अँसेटस् अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) सहवाचिता सिक्युरिर्ट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य दिनांक ११.१०.२०२१ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/तारणकर्ता/जामिनदा – श्री. शेखर शंकर शेट्टी व श्री. प्रकाश रंगलाल दुबे यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.७९,६०,३१८/– (रूपये एकोणऍशी लाख साठ हजार तिनशे <mark>अठरा फक्त)</mark> तसेच २६.०९.२०२१ पासून त्यावरील पुढील व्याज, खर्च, अधिभार इत्यादी जम करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथं मुचित करण्यात येत[े]आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कार्यद्याच्या कलम १३ चे उपकलम (४ केलेल्या मालमत्तेचा **ताबा दिनांक १० जुलै, २०२४** रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसः कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **ॲझरेव** (इंडिया) लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम रू.७९,६०,३१८/- (रूपये एकोणऐंशी लाख साट **हजार तिनशे अठरा फक्त)** तसेच २६.०९.२०२१ पासून त्यावरील व्याज, प्रासंगिक खर्च, दंडात्मव

. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भाव कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन श्री. शेखर शंकर शेट्टी यांच्या मालकीचे असलेले फ्लॅट क्र.७०२, क्षेत्रफळ ५७७ चौ.फू. कार्पेट क्षेत्र, ७वा मजला, ए विंग, सृष्टी राज टॉवर म्हणून ज्ञात इमारत क्र.१०३, टिळक नगर शंकर छाया को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., जमीन सर्व्हे क्र.१४(भाग), सीटीएस क्र.५०७(भाग), किरोळ गाव, तालुका कुर्ला, नोंदणी उप-जिल्हा व जिल्हा मुंबई, टिळक नगर, चेंबूर (पश्चिम)-४०००८९ आणि चतुसिमा: पुर्वः १३.४५ मीटर रुंद रस्ता; पश्चिम: नालाह; उत्तर: १५.०० मीटर रुंद रस्ता; दक्षिण: इमारत क्र.१०२

प्राधिकत अधिकार्र

NAJIR SAYYED AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM BABAR AKBAR KHAN AKBAR BABAR SAYYED AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ALEX DCOSTA TO ROSALYN ROSARIA ALEX DCOSTA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM

ABHIJEET SHARAD JADHAV TO SHARAD JADHAV AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM BADAL **ELIAS** KHAN ELIASBADAL NOORMOHAMMAD KHAN AS PER DOCUMENT.

ABDULLAH SHAIKH MOHAMMAD ABDULLAH SHAIKH AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM

GIRJASHANKAR RAJDEO MISHRA GIRIJASHANKAR MISHRA AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

TO ISHRAIL KHAIRATI SALMANI AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM PUSKAR KUMAR TO PUSKAR ARVIND KUMAR MISTRY AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM DIPIKABEN LALBHAI TO DIPIKA PARESH VAKHARIA AS PER AFFIDAVIT DATED 12-07-2024

I HAVE CHANGED MY NAME FROM AHMAD JAVEED ALAM TO BILAL JAVED ALAM ANSARI ANSARI AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM NITINKUMAR MANIYAR POOJA TO POOJA DIXITKUMAR SHAH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANGED MIT IN BHATT LATABEN TO LATA

DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM CONSTANCE BRIAN ROMALDO DAMJI CHHEDA TO CONSTANCE RODRIGUES CHHEDA AS PER DAMJI ROMALDO RODRIGUES AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY OLD NAME I HAVE CHANGED MY OLD NAME SANA QURESHI KHAN TO NEW NAME FROM "BHARATKUMAR MANARAM I HAVE CHANGED MY NAME FROM SANA SARFARAZ KHAN AS PER CHOUDHARY "TO NEW NAME "MOHAMMAD HAROON ANSARI TO I HAVE CHANGED MY NAME FROM I SHRAT JAHAN KHALIQUR REHMAN! HASAN GULAM MANYAR TO HASAN "MOHAMMAD HAROON ANSARI TO I HAVE CHANGED MY NAME FROM ISHRAT JAHAN KHALIQUR REHMAN!" HASAN GULAM MANYAR TO HASAN

QURESHI HAVE CHANGED MY SON I HAVE CHANGED MY OLD NAME I HAVE CHANGED MY NAME FROM HUZAIFA KAMAL AHMED TO NEW NAME " MANARAM JIVARAM FATIMA BALISNAWALA AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM AJAYBHAI DEVPURIBHAI GOSWAMI TO OLD NAME QURESHI MOHAMMED FROM "MANARAM CHOUDHARY" TO FATEMA AZIZ PORBANDERWALA TO NAME MOHD. HUZAIFA KAMAL CHOUDHARY "AS PER DOCUMENT DOCUMENTS

CHANGE MY MINOR SON (OLD NAME) BHAVESH PRAVIN SHAH BOTH FATIMA BALISNAWALA AS PER YADUVEER N.S TO (NEW NAME) NAMES ARE ONE AND THE SAME DOCUMENTS

AKSHATA YUVRAJ DHOLE TO THE DOCUMENTS.

NIMESHKUMAR JANARDUM I HAVE CHANGED MT INAME TOOM PALJI GUHIL AS FER INFO ZINZUWADIYA TO NIMESHKUMAR KHAN MOHAMMED WASIM RASHID TO GAZETTE NO. M-1829497

ASHIYANA TOWER RELIEF ROAD GAZETTE (M- 24109550).

JOGEWSHWARI W, MUMBAI 400102 HAVE CHANGED MY NAME TO I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENTS. SHAHANA SIDDIQUI.

I SHAKEEL AHMAD/KUMAR SHAKIL RATHOD S/O, ISHAK SIDDIQUI R/O 205 DOCUMENTS.

SHAKEEL SIDDIQUI.

GAZETTE

NAME) AS PER DOCUMENTS.

DOCUMENTS.

HAVE CHANGED MY NAME TO SONALI VEDI PRASAD PAL (NEW IMRAN DAWOOD MOTLEKAR AS PER DOCUMENT DOCUMENTS.

MOHAMMAD HAROON NOSHAD ALI SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM PARHAR AS PER THE DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM HABIBA HUSSAINALI SIDDIQUI AS ZARA MOHAMMED AKRAM SHAIKH AS NIMESHKUMAR JANAKBHAI I HAVE CHANGED MY NAME FROM PALJI GOHIL AS PER MAHARASHTRA GAZETTE REGISTRATION NUMBER (M MASTER TANISH BHAVIK KAPADIA, PANDEY TO AJAY KUMAR PANDEY TO AJAY DIPAK PALJEE RABDIYA TO DEEPAK PER MAHARASHTRA GOVERNMENT PER DOCUMENT - 24110009)

24105398.

SHAKEEL SIDDIQUI R/O 205 TAUKEER ALAM SHAIKH AS PER KHATIJA HISHAM KURAWLE TO NURUDDIN HAJI ALI / HAJIYANI RICKSHAW ON DATED 11/02/2024. IF I HAVE CHANGED MY NAME FROM ASHIYANA TOWER BELIEF ROAD TAUKEER ALAM SHAIKH AS PER KHATIJA HISHAM KURAWLE TO NURUDDIN HAJI ALI / HAJIYANI RICKSHAW ON DATED 11/02/2024. IF I HAVE CHANGED MY NAME FROM ASHIYANA TOWER BELIEF ROAD TOWER B KHATIJA HISHAMUDDIN KURAWLE AS PER DOCIMENTS HAJIYANI AS PER DOCIMENTS HAJIYANI AS PER DOCIMENTS HAJIYANI AS PER DOCIMENTS VEDI PAL (OLD NAME) TO VEDI I HAVE CHANGED MY NAME FROM HAVE CHANGED MY NAME FROM TANLISDES DATE TO THE PROPERTY OF THE PROPER

VEDI PAL (OLD NAME) TO VEDI I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM PROSES

PRASAD PAL (NEW NAME) AS PER REHAN TO REHAN SALIM KHATIB AS NASHIM NORUDDIN HAJIYANI / NASIM NASIM NASIM NORUDDIN HAJIYANI / NASIM ASHIYANA TOWER RELIEF ROAD I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM HAJIYANI NASEEM TO NASHIM I HAVE CHANGED MY NAME FROM EKNATH DEVLEKAR AS PER JOGEWSHWARI W, MUMBAI 400102 PAL SONALI VEDI (OLD NAME) TO IMRAN DAWOOD MOTALEKAR TO NURUDDIN HAJIYANI AS PERKISHAN SATNARAYAN AASERI TO DOCUMENTS, FOR ALL FUTURE

- I HAVE CHANGED MY NAME FROM PER DOCUMENT

HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD YUSUF ANSARI TO ABBAS ALIASGAR KAPASI TO ABBAS SABIR RAZAK POPATIYA TO POPATIYA SAVITRI SATNARAYAN AASERI TO YUSUF IMATIYAJ TURANI AS PER ASGARALI KAPASI AS PER SABIR ABDUL RAZZAK AS PER SAVITRI SATYANARAYAN AASERI AS MAHARASHTRA GAZETTE NO.M-DOCUMENT PER DOCUMENT

(०२२) ४९१८६२७०, ई-मेल: rnt.helpdesk@linkintime.co.in.

BHARAT MANARAM CHOUDHARY "AS IMATIYAJ TURANI AS PER ALIASGAR KAPASI TO ASGARALI SAYED ISHRAT KHALIQUAR REHMAN GULAM MANIYAR AS PER DOCUMENT SALEHBHAI KAPASI AS PER TO ISHRAT JAHAN PARVEZ KHAN AS

MAHARASHTRA GAZETTE NO.M- PER DOCUMENT __ I HAVE CHANGED MY NAME FROM ASHWINI KUMAR TO ASHWANI KUMAR FATEMA ALIASGAR KAPASI TO FATIMA AJAY D GOSWAMI AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

ASGARALI KAPASI AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM ROJI ASHWINI SONI TO ROJII SONNI SHANKARLAL KUMAWAT AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT

- HAROON NOSHAD ALI SHAIKH TO AS PER DOCUMENTS MULDAS VAISHNAV TO KAMLA DEVI

I HAVE CHANGED MY NAME FROM VAISHNAV AS PER DOCUMENT ABDUL MAJEED SAI MOHAMED TO I HAVE CHANGED MY NAME FROM DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL MAJEED SAI MOHAMMAD VINODH SURESH KASAR TO VINOD SURESH KASAR AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SHAILESHA SHINDE AS PER NAGAMMA ISWARAPPA ULIDRA TO ZARA MOHAMED AKRAM SHAIKH TO DOCUMENT

GRADE X PASSED A.Y. 2021-22, I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM STUDIED RAHUL INTERNATIONAL I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY OLD NAME ABOUL KARIM TO ABOUL KARIM NORUDDIN HAJIYANI / NURUDDIN SCHOOL, NALLASOPARA WEST HAS AJOY KUMAR PANDEY TO AJAY TAJUDDIN HAJIYANI / NURUDDIN LOST HIS 10TH ORIGINAL KUMAR PANDEY AS PER DOCUMENT PARVEEN/SHAMA PARVEEN W/O, TO NEW NAME MAJDOOB ALI HAVE CHANGED MY NAME FROM TAJUDIN HAJI ALI / HAJ

-/ NASEEM / HAJI ALI NASEEM / MAHARASHTRA GAZETTE N-2423596 EKTA EKNATH DEVALEKAR TO EKTA

_ I HAVE CHANGED MY NAME FROM AS PER DOCUMENT **PURPOSES**

CHANGE OF NAME

ISHRAT JAHAN KAMAL AHMED PER DOCUMENT

AHMED QURESHI AS PER DOCUMENT. I MR. BHAVESH PRAVINCHANDRA I HAVE CHANGED MY NAME FROM MAHARASHTRA GAZETTE NO.M- ROSHAN LAL TO ROSHAN AS PER DOCUMENT I SUDEEP NALLUR AS A FATHER SHAH HAS CHANGED MY NAME TO FATIMA AZIZ PORBANDERWALA TO 24105404.

.N.S TO (NEW NAME) TANVI SUDEEP I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD HAROON NOSHAD ALI NALLUR AS PER GAZETTE.

- NAYUDU RAJU SUBRAMANIYAM TO SHAIKH AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM NAIDU RAJU SUBRAMANIAM AS PER

- RAJBINDAR KAUR JASPAL SINGH

JANAKBHAI ZINZUWADIYA VIDE GOVT KHAN MOHAMMED WASIM ABDUL OF MAHRASHTRA GAZETTE (M- RASHID AS PER DOCUMENTS

SHAHANA AHMAD/SHAHANA FROM SHAIKH MAJDOOB ALI TAUKIR SHAIKH AS PER DOCUMENTS

DOCUMENTS DOCUMENT

KISHAN SATYANARAYAN AASERI AS PURPOSES

I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM I HAVE CHANGED MY NAME FROM SAYALI UMESH SHARMA TO SAYALI MANSVI DEEPAK PATIL TO MANASVI ANITA RAJARAM PARAB TO VISHAKHA RABINA DAWOOD MOTALEKAR TO SAHIL NURUDDIN TO SAHIL SATNARAYAN BHAWARLALAASERI TO MANGESH CHAVAN AS PER DEEPAK PATIL AS PER GOVERNMENT VISHRAM GAWADE AS PER RABIYA DAWOOD MOTLEKAR AS PER NURUDDIN HAJIYANI AS PER SATYANARAYAN BHAWARLAL AASERI DOCUMENTS. FOR ALL FUTURE